

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात
म्हसवड येथे अपर तहसील कार्यालय स्थापन
करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्राफेब-२०१८/प्र.क्र.२१०/म-१०
पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई
दिनांक: ९ ऑक्टोबर, २०२४

वाचा :-

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे पत्र क्र.मह-३/नैआ/अवेट/३६/१९/१९,
दि.११.०९.२०१९

प्रस्तावना:-

सातारा जिल्ह्यातील माण तालुका डोंगराळ व दुष्काळग्रस्त तालुका असून त्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. मौजे दहिवडी याठिकाणी तालुक्याचे मुख्यालय आहे. तालुक्यातील दळणवळणाच्या सोयी-सुविधा विचारात घेता, नागरिकांना दैनंदिन महसूल विषयक प्रशासकीय कामकाजासाठी दहिवडी येथे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. माण तालुक्यात म्हसवड याठिकाणी "क" वर्ग दर्जाची नगरपालिका, पोलीस ठाणे व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहे. वरील बाबींचा सर्वकष विचार करून राज्य शासनाची धोरणे व योजना ग्रामीण भागामध्ये सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी संदर्भित दि.१९.०९.२०२१ च्या पत्रान्वये माण तालुक्यात म्हसवड येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार म्हसवड परिसरातील नागरिकांना महसूली सेवा नजिकच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरीता सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करून त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

१. सातारा जिल्ह्यातील माण तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने अपर तहसीलदार म्हसवड यांच्या नवीन कार्यालयासाठी खालील ४ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, तसेच सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.

अ.क्र.	पदाचे नाव	वेतनश्रेणी (रु.)	मंजूर पदाची संख्या	एकुण
१	अपर तहसीलदार	S-१९-५५,१००-१,७५,१००/-	१	१
२	नायब तहसीलदार	S-१४-३८,६००- १,२२,८००/-	१	१
३	अव्वल कारकून	S-१२-३२,०००- १,०१,६००/-	१	१
४	महसूल सहायक (लिपिक - टंकलेखक)	S-०६-१९,९००-६३,२००/-	१	१
		एकुण	४	४

२. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अपर तहसीलदार कार्यालय, म्हसवड यांच्या कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे महसुली मंडळ व गावे राहतील:-

अ.क्र.	महसुली मंडळ	तलाठी साझे	महसुली गावांची संख्या
१	म्हसवड	म्हसवड, विरकरवाडी, मासाळवाडी, पुळकोटी, शिरताव, धुळदेव, हिगणा (एकुण ७)	११
२	माडी	माडी, भालवडी, खडकी, वर-म्हसवड, पर्यंती, कारखेल, उंजबाव, वाकी (एकुण ८)	१४
३	कुकुडवाड	कुकुडवाड, नरवणे, वडजल, ढाकणी, दिवड, वळई (एकुण ६)	१२
४	वरकुटे-मलवाडी	वर-मलवडी, बनगरवाडी, शेनवडी, विरळी, पानवण, जांभुळणी (एकुण ६)	१०
एकुण	४	२७	४७

३. सातारा जिल्ह्यातील तहसीलदार, माण तसेच अपर तहसीलदार, म्हसवड यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणा-या गावांची यादी प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, सातारा यांचे स्तरावर करण्यात यावी.

४. अपर तहसीलदार म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, सातारा हे काम पाहतील.

५. अपर तहसीलदार म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांना या शासन निर्णयान्वये कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

६. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १३ च्या पोट-कलम (३) नुसार, तहसीलदार, माण यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अपर तहसीलदार, म्हसवड यांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरत्या प्रदान करण्याबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.

७. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याकरीता येणारा खर्च “मागणी क्र.सी-१, २०५३, जिल्हा प्रशासन, ०९३ (०१) जिल्हा आस्थापना, (०१) सर्वसाधारण आस्थापना (०१) (०३) आयुक्त, पुणे संगणक सांकेतांक (०२५३ ००६४)” या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा व तो सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. मंजूर तरतूद अपुरी पडत असल्यास आठमाही अंदाजपत्रक सादर करताना वाढीव तरतुदीची मागणी करावी व ते शक्य नसल्यास पूरक मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

८. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१७५८५६९५१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल कोठेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (रवका), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.

- १०.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३.विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
- १४.उपायुक्त (महसूल), पुणे विभाग, पुणे
- १५.जिल्हाधिकारी, सातारा.
- १६.निवासी जिल्हाधिकारी, सातारा.
- १७.उपविभागीय अधिकारी, माण-खटाव, जिल्हा सातारा.
- १८.तहसीलदार, माण, जिल्हा सातारा.
१९. अपर तहसीलदार, किल्लारी, ता.औसा, जि. लातूर.
२०. जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा.
२१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- २२.कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (कार्यासन ई-३/ ई-८/ ई-९/ ई-१०/ ब-१).
- २३.वित्त विभाग (का. विसू-१/ अर्थसंकल्प -६/ व्यय-९/ आ.पु.क.), मंत्रालय, मुंबई.
- २४.महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने.
२५. निवड नस्ती-कार्यासन म-१०.